

राज्य रक्त संक्रमण परिषद
अर्जाचा नमुना (पद क्र. १ ते ३)

Candidates should
affix recent passport
size photograph
and sign there on

अर्जदाराचे संपूर्ण नाव -

अर्ज केलेल्या पदाचे नाव -

अर्जदाराचा संपूर्ण पत्ता -

व भ्रमणध्वनी क्रमांक (संपर्कासाठी)

अर्जदाराचा ई-मेल आय. डी. -

जन्मतारीख -

मागासवर्गीय प्रवर्गात मोडतात काय? -

असल्यास मागासवर्गीय प्रवर्ग (जातीचे वैद्य प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे)

शैक्षणिक अर्हता

अ.क्र.	पदवी/पदविकेचे नाव	ज्या संस्थेमधून पदवी / पदवीक प्राप्त केली त्या संस्थेचे नाव	अंतीम वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी	शेरा
१				
२				
३				

अनुभव

अ.क्र.	रक्तपेढीचे नाव	अनुभवाचा कालावधी	शेरा
१			
२			

मी प्रतिज्ञापूरवक असे जाहीर करतो / करते की वरील माहिती खरी आहे. यापैकी कोणतीही माहिती खोटी आढळल्यास माझी उमेदवारी रद्द होईल व याबाबत माझी काहीही तक्रार राहणार नाही.

ठिकाण :

दिनांक :

अर्जदाराची स्वाक्षरी

Application format

Application for the post of Accounts Officer –Sr.no.4 of the advertisement

Candidates should affix recent passport size photograph and sign thereon

Full name of the candidate :

Detailed address of the candidate :

.....

.....

Mobile no.:

Email ID:

Date of Birth: Age as on ().....

Education Qualification

Sr. no	Name of Degree / Diploma	Name of institute from where degree / diploma obtained	Year of passing	% of the marks obtained in final year	Remarks
1					
2					
3					
4					

(Please attach sheet if necessary)

Experience

Sr. no	Name of department / organization	Period of experience		Total Experience
		From	To	
1				
2				
3				
4				

(Please attach sheet if necessary)

Designation / post held at the time of retirement:

(Attach copy of the retirement order)

Gross salary at the time of retirement with grade pay:

(Attach last salary certificate)

Whether getting pension: YES / NO

Amount of the pension:

(Attach copy of the pension order)

Whether facing any departmental enquiry / court case after retirement: YES / NO

If yes give

details:

.....

I solemnly declare that the above information is true to the best of my knowledge and if it is found false, my candidature will stand cancelled and I will not have any complaint about it.

Signature of the

candidate

Place:

Date: